

ARNOLD HOLDINGS LIMITED

(Non-Banking Finance Company) CIN No.: L65993MH1981PLC282783

Date: 14th February, 2025

To. BSE LIMITED Phiroze Jeejeebhov Towers, Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip ID/Code/ : ARNOLD/537069/ INE185K01036

ISIN

Subject

: Intimation of Newspaper Advertisement of Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2024.

Ref

: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

We wish to inform that Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of standalone unaudited financial results for the quarter and nine months ended on 31st December, 2024 published in Newspapers on Friday, 14th February, 2025:

English Daily: "Business Standard" dated 14th February, 2025;

2. Regional language daily: "Mumbai Lakshdeep" dated 14th February, 2025.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully, For Arnold Holdings Limited

Rafi Jaikumar Panicker

(Company Secretary & Compliance Officer)

Encl: Copy of Newspaper

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my client, Mrs. Sarvari Bano Samiulla Faroogui, wife of late Mr. Samiullah Farooqui, residing at Room No. 7, Municipal Building 154-B-6, Opp. Jama Masjid Dharavi Main Road, Dharavi, Maharashtra -400017, states and declares that her late from Mr. Mohmaddin Jalaluddin in December

My client is in the process of applying to the nicipal Corporation of Greater Mumbai (M.C.G.M.) for the transfer of tenancy and rent

If Mr. Mohmaddin Jalaluddin, his legal heirs, or any other person(s) have any claim, objection, or right over the said premises, they are hereby called upon to submit their claim along with valid proof/evidence at the **Estate** Department, Room No. 45, 2nd Floor, G/North Ward, M.C.G.M., Dadar (W), Mumbai 400028, or at my office mentioned below within 15 days from the date of publication of

Failure to respond within the stipulated period shall be deemed as a waiver of all rights, objections, claims, or interests, if any. In such a case, my client shall proceed with the transfer of tenancy without further reference, and a No Objection Certificate (NOC) will be issued accordingly.

Date: 14/02/2025 Sandeep Kumar Singh Advocate, High Court Office: Opp. Bandra Court, Suduchi Corne A.K. Marg, Bandra East, Mumbai - 400051

Trent Limited

Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai – 400001 Notice is hereby given that the certificate for the undermentioned securiti of the company has been lost and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicate certificate Name of the Kind of Securities

and Face Value Share holder Securities From - To Tabassum A Inamdar Equity shares of Rs.1/-each 1000 5412861 to 5413860 Any person, who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this

date, else the company will proceed to issue duplicate share certificate vithout further intimation. Place · Mumbai Name of the holde Tabassum A Inamdar

Form No. 4 Vapi Taluka Court IN THE COURT OF Mr.I I PATHAN

2ND ADDL, SR. CIVIL JUDGE & A.C.J.M.
PROCLAMATION REQUIRING THE
APPEARANCEOF A PERSON
(1) CC/4607/2023
SANDEEP RAMSHANKAR GUPTA

2. CHANDRABAHADUR JANGBAHADUR NEPALI ACCUSED:

VALSAD CITY POLICE STATION

(See Section 82) NEXT DATE: 24-02-2025
PUBLISHED THROUGH: SANDEEP RAMSHANKAR GUPTA, RES.AT BUNGLOW
NO. 8,MAHAVIR NAGAR, NR. IDBI BANK, CHAR RASTA VAPI TA. VAPI DIST.

mplaint has been made before me that Accused No. 2 CHANDRABAHADUR WHEREAS complainthas been made before me that Accused No. 2 CHANDRADATIADUR JANGBAHADUR NEPALI Age Adult years, C/137,Azad Nagar, T.H. Kataria Marg, Bhd, Central Railway Colony,Matunga,Mumbai-400019 has committed (or is suspected to have committed) the offence of punishable under section-138 of the NIA, and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said Accused No. 2 CHANDRABAHADUR JANGBAHADUR NEPALI, cannot be found, and whereas It has been shown to my satisfaction that the said Accused No. 2 CHANDRABAHADUR JANGBAHADUR NEPALI, has absconded (or is concealing himself to avoid the service of the said Margant).

roclamation is hereby made that the said Accused No. 2CHANDRABAHADUR JANGBAHADUR NEPALI, Age Adult is required to appear at vapitaluka Court before 2NI ADDL. SR. CIVIL JUDGE & A.C.J.M. to answer the said complaint on the day of 24-02-202 at 11:00 a.m.

2ND ADDL, SR. CIVIL JUDGE & A.C.J.M II Add.Sr.Civil Judge & ACIM,Vapi



AXIS FINANCE LIMITED

[See Rule 8(I)]
POSSESSION NOTICE

(For immovable property)
[As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Axis Finance Limited (AFL), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with the Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 4"September 2024 calling upon the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) (1) Vatsal Ashvin Salot ("Borrower") 302, Kosher Apartment, Shankar Nagar, Kandivali, Mumbai, Maharashtra – 400 067 Also at: Unit No. A/31, 1st Floor, Ghanshyam Co-Operative Industrial Estate, 1st Floor, Plot No. 49, Veera Desai Road, Mumbai, Maharashtra, 400058; (2) Mr. Sanjau Kumar, Samatray (4/3). Mr. Sanjay Kumar Samantray ("Co-Borrower - 1" /" Mortgagor) Samantray, A/31, ankshi Shristi CHSL Ltd., Sector, Mira Road East, Mira Bhayander, 401 107. Also at: Unit No. A/31, 1st Floor, Ghanshyam Co-Operative Industrial Estate, 1st Floor, Plot No. 49 Veera Desai Road, Mumbai, Maharashtra,400058. (3) **Mr. Hitesh Parmar ("Co-Borrowe** – II") Room No. 16, Jamadar Chawi, Datta Mandir, Mumbai, Maharashtra – 400 0**97. Als**s

at:
Unit No. A/31, 1st Floor, Ghanshyam Co-Operative Industrial Estate, 1st Floor, Plot No. 49, Veera Desai Road, Mumbai, Maharashtra +400 058.; 4) Dixon Healthcare Nutrients and Supplements Pvt. Ltd. ("Co-Borrower - III") 903, Meadows Sahar Plaza, Andheri Kurla Road, Mumbai, Maharashtra - 400 059 Also at: Unit No. A/31, 1st Floor, Ghanshyam Co-Operative Industrial Estate, 1st Floor, Plot No. 49, Veera Desai Road, Mumbai, Maharashtra - 400058, who have mortgaged the immovable property being all the piece and parcel of the land more particularly described below, to repay the amount mentioned in the Demand Notice dated 4th September 2024 Rs. 1,00,14,118/- (Rupees One Crore Fourteen Thousand One Hundred Eighteen Only) due as on 5th August, 2024 with further interest at the contractual rate thereon till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.


The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) and the public in general that the undersigned has taken POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 11th day of February of the

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Axis Finance Limited for an amount of Rs. 1,06,10,082/- (Rupees One Crore Six Lakhs Ten Thousand and Eighty Two Only) due as on 10° February 2025 (Rs. 1,00,14,118/- (Rupees One Crore Fourteen Thousand One Hundred Eighteen Only) as per the Demand Notice dated 4° September 2024) with further interest thereon at the contractual rates together with costs, charges, etc. of Axis Finance I td. until the full nawment or realization in full. inance Ltd until the full payment or realization in full.

The Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagor(s) attention is invited to provisions of sub-section (8) & sub-section (13) of section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Unit No. A/31, on 1st Floor, Ghanshyam Co-Operative Industrial Estate Limited, Plot No. 49, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai – 400 058, bearing C.T.S. No. 844/10, Village Ambivali, Taluka Andheri, in Andheri Mumbai Suburban District.



Government of Jharkhand **Directorate of Industries**

Letter No. 338 Date: 13.02.2025 Corrigendum

Advertisement PR No: 345292, Dated 28/01/2025 Name of Work: RFP for Selection of Agency to work as Technical Support Unit at Directorate of Industries, Government of Jharkhand. Tender Ref. No. 183

As directed, due to unforeseen circumstances, following modifications have been made with reference to above mentioned tender:

echnical	14.02.2025 (Emident)	10.02.2025 (T
cennical	14.02.2025 (Friday)	18.02.2025 (Tuesday)
resentation	by 15.00 hours	by 16.00 hours
		. "

Apart from above mentioned modification, all terms and conditions of the NIT will be the same

PR 346421 (Industries) 24-25 (D) Directorate of Industries

(Pranab Kr Paul) Joint Director

(7) INDIA NIPPON ELECTRICALS LIMITED Regd. Office: No.11 & 13, Patullos Road, Chennai - 600 002.

Tel: 044-28460073. Website: www.indianippon.com E.mail: investors@inel.co.in CIN: L31901TN1984PLC011021

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter & Nine months ended December 31, 2024

			STANDALONE			CONSOLIDATED			
C No	Particulars	Quarter Ended Nine Months ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months ended	Year Ended	
S.No.	Particulars Particulars	31 - Dec - 2024	31 - Dec - 2023	31 - Dec - 2024	31 - Mar - 2024	31 - Dec - 2024	31 - Dec - 2023	31 - Dec - 2024	31 - Mar - 2024
		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1.	Total Income from Operations (Net)	21,467	17,886	61,107	72,408	21,467	17,886	61,107	72,408
2.	Net Profit / (loss) for the period before tax	2,112	1,738	7,290	7,578	2,120	1,731	7,303	7,578
3.	Net Profit / (loss) for the period after Tax	1,588	1,215	5,513	5,930	1,596	1,208	5,526	5,930
4.	Total Comprehensive Income / (loss) for the period {Comprising profit/(loss) for the period after tax								
	and Other Comprehensive Income/(loss) after tax}	4,698	3,325	8,912	8,610	4,706	3,327	8,925	8,529
5.	Equity Share Capital	1,131	1,131	1,131	1,131	1,131	1,131	1,131	1,131
6.	Other Equity	61,195 As on 31-Mar-2024			4	61,194 As on 31-Mar-2024			ļ
7.	Earnings Per Share (of ₹ 5 /- each)- Not annualised - (in Rs.)								
	Basic: Diluted:	7.02 7.02	5.37 5.37	24.37 24.37	26.20 26.20	7.06 7.06	5.34 5.34	24.43 24.43	26.21 26.21

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the Stock Exchange Websites: www.bseindia.com/www.nseindia.com and on Company's vebsite: https://indianippon.com/investor/. The same can be accessed by scanning the QR code provided below:



Date : 13th February 2025

For and on behalf of Board of Directo ARVIND BALAJI MANAGING DIRECTOR DIN: 00557711

SHRI KRISHNA DEVCON LIMITED

Registered office: Morya Grand, 1101, 11th Floor, Near Infinity Mall, Off New Link Road, Andheri West, Mumbai - 400053 MH IN

Corporate Office: MZ − 1 & 2, Starlit Tower, 29, YN Road, Indore 452001 MP IN Ph.: +91-9967966653 & +91-731-4041485 • E-mail: shrikrishnaelectra@hotmail.c Website: www.shrikrishnadevconlimited.com • CIN: L67190MH1993PLC075295

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

The Board of Directors of Shri Krishna Devcon Limited ('the Company') at its meeting held on February 12, 2025, has approved the unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024, which have been subject to a limited review in terms of Regulation 33 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In accordance with Regulation 33 read with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the aforementioned financial results along with the limited review reports thereon are available at the website of the Company at https://shrikrishnadevconlimited.com/financial-results/ and at the website of BSE Limited at https://www.bseindia.com/stockshare-price/shri-krishna-devcon-ltd/shrikrish/531080/corpannouncements/. Results can also be accessed by scanning the below Quick Response Codes ('QR Codes'):



(1) QR Code for

Company's website.

n

(2) QR Code for BSE Limited's website.

For and on behalf of the Board of Directors of Shri Krishna Devcon Limited

Navin Kumar Jain (DIN: 00117876) Place : Indore Date : 12-02-2025 (Chairman of the Meeting & Executive Director)

Colab Platforms Limited erly known as Colab Cloud Platforms Limited) CIN: L65993DL1989PLC038194

Regd. Off.: Innov8 CP2 44, Backary Portion, Regal Building, New Delhi - 110 001. Phone: 8828865429; Email: cs@colabcloud.in; Web: www.colabcloud.inExtracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter ended on 31st December 2024 (Amount in 'Lakhs' except EPS

		Standalone				
Particulars	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)		Quarter ended 31.12.2023 (Unaudited			
Total income from operations (net)	2362.927	225.546	199.065			
Net Profit/(Loss) for the period						
(before tax and exceptional items)	92.450	177.917	158.753			
Net Profit/(Loss) for the period before tax						
(after exceptional items)	92.450	198.753	158.753			
Net Profit / (Loss) for the period after tax	92.450	178.753	158.753			
Paid-up Equity Share Capital						
(Share of Rs. 2/- each)	2040.000	2040.000	1020.000			
Earning per equity share						
Basic	0.091	0.088	1.556			
Diluted	0.091	0.088	1.556			

7 Other Equity

Date: Feb. 12, 2025

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed wit the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Results for the quarter ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com) Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified whereve considered necessary. By Order of the Board

For Colab Platforms Limited (formerly known as Colab Cloud Platforms Limited)

Mukesh Jadhay Place: Delhi Date: 13/02/2025 Directo

Earnings per equity share (Face value of Rs.10/- each)



ARNOLD HOLDINGS LTD.

CIN- L65993MH1981PLC282783
Regd. Office: B-208, Ramji House, 30, Jambulwadi, J.S.S. Road,Mumbai-400 002 TEL: 022 22016640, E-Mail Id: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in Extract of Unaudited Financial Result for the Quarter

and Nine months ended 31st December, 2024 Amounts in Lakh (Except FPS)

ı			,	Hilloullis III Lar	iii (Except EF 5)
Sr. No.	Particulars	Q	NINE MONTHS ENDED		
NO.		(31/12/2024)	(30/09/2024)	(31/12/2023)	(31/12/2024)
1	Total Income from Operations*	3925.317	5165.301	5514.218	15449.178
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	377.424	377.022	76.239	1361.547
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	377.424	377.022	76.239	1361.547
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	294.394	294.077	76.239	1062.007
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income(after tax)]	294.394	294.077	76.239	1062.007
6	Equity Share Capital	2377.500	2377.500	3007.500	2377.500
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				
	as shown in the Audited/Unaudited Balance Sheet				
	of the previous year**				
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				
l	(for continuing and discontinued operations)				
	1. Basic 2. Diluted	1.238	1.237	0.253	4.467
* 1	f				

Income form operation doesn't include other income

Reserves for the year ended March 31, 2024 was Rs. 3115.743 Lakhs

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity a www.arnoldholdings.in.

The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 12th February, 2025.

The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company



Murari Mallawat Whole Time Director DIN: 08809840



Place: Mumbai

Dated: 13.02.2025

Jalgaon Regional Office

E-AUCTION SALE NOTICE

For Arnold Holdings Limited

Sd/

Appendix-IV - A [Rule 8 (6)] SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that below

described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the **Symbolic** possession of which has been taken by the Authorized Officer of Central Bank of India, (Secured Creditor), will be sold on "**As is where is**", "**As is what is**", and "**Whatever there is**" (Inclusive of Furniture and fixture Financed by Central Bank of India, Exclusive of Stocks / Movables) basis on 24.03.2025 through online web portal (https://www.ebkray.in/eauction-psb) for recovery of below mentioned amount dues to the Central Bank of India, Secured Creditor from the below mentioned Borrowers and Guarantors/Mortgagors. The Reserve Price & EMD and other details are described in below table. For Detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in secured creditor's web site www.centralbankofindia.co.in

Name of Borrowers & Guarantors / Mortgagors	Amount Outstanding	Description of Asset	Reserve Price (RP) EMD Amount Bid Increase Amount	Date and Time of Visit & Contact Person Details	
Mrs. Preeti Bhushan Magar Proprietor- M/s. Lifeline Diagnostic Centre	Rs.1,43,00,000/- +Interest (Rupees One Crore	Preowned 16 Slice Scanner M/c. with all accessories	Rs. 43,22,500/- Rs. 4,32,250/- Rs. 40,000/-	17.03.2025 from 10:00 am	
Mrs. Preeti Bhushan Magar Proprietor- M/s. Lifeline Diagnostic Centre	Forty Three Lakh only)	Affiniti 30 Ultra Sound System with 4 Probe Sr#PU122EI1522 with all accessories		to 2:00 pm Pachora Branch, Mr. Sachin Telgote Manager,	
Mrs. Preeti Bhushan Magar Proprietor- M/s. Lifeline Diagnostic Centre		New Fuji make prime T CR System with all accessories	Rs. 4,46,250/- Rs. 44,625/- Rs. 5,000/-	Mobile No. 7507774283 & Mr. Pankaj Kumar Chief Manager Mobile No. 9111888495	
Mrs. Preeti Bhushan Magar Proprietor- M/s. Lifeline Diagnostic Centre		New 300MA X-Ray Machine with all accessories	Rs. 2,97,500/- Rs. 29,750/- Rs. 3,000/-		
Mrs. Preeti Bhushan Magar Proprietor- M/s. Lifeline Diagnostic Centre		Furniture & Fixtures including Electrical items	Rs. 15,40,000/- Rs. 1,54,000/- Rs. 15,000/-		

Borrower/s and Guarantor/s of the said loan about the holding of e-Autction sale on the above date. For participating in the E-autotion sale, the intending bidders should register their details with the service provider https://www.ebkray.in/eauction-psb well in advance and shall get user ID & password. Intending bidders advised to change only the password. Bidder may visit https://www.ebkray.in/eauction-psb for educational videos. $For detailed terms \& conditions of sale, please \ refer to the \ link \ provided \ Bank's \ website: central bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of india. co. in the link \ provided \ Bank's \ website: central \ bank of \ bank of$

EMD wallet through NEFT/ transfer (after generation for Challan from https://www.ebkray.in/eauction-psb
For further details contact Central Bank of India, (1) Mr. Pankaj Kumar, Chief Manager, Jalgaon Mobile No.
9111888495 or Central Bank of India, Pachora Branch, Mr. Sachin Telgote, Manager, and Mobile No. 7507774283 The Terms & conditions shall be strictly as per the provisions of the security interest Rules (Enforcement) Rules

[STATUTORY 30 DAYS SALE NOTICES UNDER RULE 8(6) RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES

Date: 12.02.2025

Authorised Officer CENTRAL BANK OF INDIA



I G PETROCHEMICALS LIMITED

CIN: L51496GA1988PLC000915 Regd. Office: T-10, 3rd Floor, Jairam Complex, Mala, Neugi Nagar, Panaji, Goa - 403 001.

Tel: 0832-2970973 Email: igpl@igpetro.com; Website: www.igpetro.com

UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

The Board of Directors of the Company, at their meeting held on 13th February, 2025, have approved the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2024.

The financial results of the Company along with the Limited Review Report are available on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and are posted on the Company's website at https://www.igpetro.com/quarterlyresults1/ which can be accessed by scanning the Quick Response (QR) code.



1637.30

3.44

8.28

6.01

By order of the Board For I G Petrochemicals Limited

> Nikunj Dhanuka Managing Director & CEO **DIN 00193499**

RKEC PROJECTS LIMITED, CIN- L45200AP2005PLLC045795, Registered office 10-12-1, 3rd floor Rednam Alcazar

Place: Mumbai

2.65

2.36

Date: 13th February, 2025

Redbam Gardens opp SBI main branch, Visakhapatnam 530002.Ph- 0891-2574517, website-www.rkecprojects.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 31st Dec, 2024.

Consolidated For the Quarter Ended For the Half Year ended Year ended For the Quarter ended For the Half Year ended Year ended **Particulars** 31-12-2024 | 30-09-2024 | 31-12-2023 | 31-12-2024 | 31-12-2023 | 31-12-2024 | 31-03-2024 | 31-12-2024 | 30-09-2024 | 31-12-2023 | 31-12-2024 | 31-12-2023 | 31-03-2024 | Unaudited Unaudi 11897.92 7684.45 11730.40 28049.72 20097.34 34108.98 10603.26 1 Total Income from Operations 28049.72 20144.07 35277.32 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 882.47 733.42 1423.07 1137.77 2346.71 2813.93 Net Profit for the period (before Tax after Exceptiona 1137.77 478.17 1417.13 2823.55 882.47 733.42 1423.07 2346.71 1947.34 2813.93 2346.8 1953.14 and/or Extraordinary items) Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or 634.74 565.85 1072.37 1732.02 1441.51 1986.62 825.89 374.74 1067.95 1732.08 1445.83 1995.78 Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Compromising Profit/Loss) for 1732.02 1995.78 634.74 565.85 1072.37 1441.51 1986.62 825.89 374.74 1067.95 1732.08 1445.83 the period (after tax)&Other Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital (FV Rs.10 Per share) 2.399 2,399 2,399 2,399 2,399 2,399 2,399 2,399 2,399 2,399 2,399 2,399

7.22 6.03 -Diluted 2.65 2.36 4.47 7.22 6.01 8.28 3.44 1.56 4.45 8.32 Note: a) The above is an extract of the detailed format of Half Yearly financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (listing and Other Disclouser Requirements) Regulations, 2015. The full format of the Half Yearly Financial Results are available on the Company- www.rkecprojects.com and on the Stock Exchange website-www.nseindia.com. For and on behalf of Board of Directors Place: Visakhapatnam

4.47

7.22

1.56

R. Jayachandran, Managing Director.

4.45

LEC (Rs. in Lakhs, except per share data)

1637.30

8.32

6.03

यांच्यासह संयुक्त

□□□r. ਰ⊒f⊞r

ਰ∐ਹੀ श⊞ਹ⊞

जाहीर सूचना

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ फेब्रुवारी, २०२५

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील १) श्रीमती पुनमें कपिल जैन व २) श्री कपिल जे. जैन यांनी विद्यमान मालक श्रीमती कमल गणपथी यांच्याकडून खालील अनुसुचीत नमुद केलेर्ल मालमत्ता खरेदी करण्याचे मान्य केले आहे. जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद

मालमत्ता किंवा भागावर वारमाहकः विकी अटलाबटल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस नेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणतार्ह अधिकार, हक, मागणी किंवा दावा असल्यास त्यांर्न सदर सचना प्रकाशना पासन १४ (चौदा) दिवसांच्य आत खोलील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्य प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थ यांचे असे दावे असल्यास ते सोड्न दिले आहेत असे प्रमुजण्यात सेर्रेल आणि ते प्रारुग अशिलांवर संधनकार असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्य

मालमत्तेची अनुसुची

करतील

१७वा मजला, तसेच एक कार पार्किंग जागा, रिबॅन को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडर्च आयकॉन बेलव्ह्य म्हणन ज्ञात डमारत. स्वाती डमारत वंदावरकर लेन, क्रॉस रोड क्र.१, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९२, जमीन सीटीएस क्र.५३५, ५३५/१ ६, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनग जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १३.०२.२०२५

आर. जे. चोथानी – वकील

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

clients, namely Harjinder Singh Chadha S/o Kuldeep Singh Chadha, who is son and also legal heirs of deceased Kuldeer Singh Chadha & Pritam Kaur Chadha This is to put to notice to public at large that my clients have commenced lega proceedings bearing CNR No MHCC0102077024 before Hon'ble City Civil Court against the other persons w are in notional possession of the properties mentioned in the schedule

No other party has complete ownership or title to the said premises and the same is subject matter of litigation hence Public is advised to do their due diligence before entering into any transaction fo the said properties, with any third party as the said premises are subject matter of the litigation and my clients shall not be required to honour or entertain any claims or transactions being entered upon or executed with any third party and it shall be subject to the outcome of said proceedings

Description of immovable property: A. Flat bearing No. 703, 7th Floor, in building known as "Ambika Towers situated at Jijamata Road, Andheri (E Mumbai 400 069 (Standing on the Jo name of Deceased Kuldeep Singl Chadha and Pritam Kaur Chadha;

5. Plot bearing No. 127/B, admeasuring 500 Sq. Yards situated in a society namely Sher-e-Punjab having 50% ownership i.e. 250 Sq Yards of the said plot in the name of deceased Kulde Singh Chadha.

C. Flat bearing No. 4. Plot No. 127 situated in the society known as Sher-e-Punjab situated at Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai 400 093, (Standing in the name of deceased Kuldeep Singh Chadha; D. Flat bearing No. 106, B-wing, Bindra

Classic Society, situated in society known as Sher-e-Punjab situated at Mahakali Cave Road, Andheri (E), Mumbai 400 093. Standing in the name of Surinder Kaur Chawla:

Issued under instructions of My clients Date :- 14/02/2025

MR. SACHIN VITTHAL TALEKAR Advocate High Court, Mumba Flat No. D-301, 3rd Floor, Bhavesh Plaza CHS Ltd. Laxmiben Chheda Nagar Near Shani Mandir, Nalasopara (West Dist. Palghar, Pin Code:- 401203 Maharashtra State Mobile No:-9920983818 Sachin_talekar3085@yahoo.co.in

ब्लिस जीव्हीएस फार्मा लि नोंदणी कार्यालय: १०२, हाईड पार्क, साकीविहार रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-

ज्या कोणासह संबंधित आहे ते सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभृतीकरिता प्रमाणक हरवले/गहाळ ज्ञाले/चोरीस गेले आहेत आणि सर 死. मुल्य संख्या २११७ 3099079-3079970 शुभा प्रमोद नाईक पी०५२९५ 09/-9370 ५९६३

मान्य जनतेस सावध काण्यात येत आहे की. उपरोक्त भागप्रमाण ासह कोणताही खोदी किंवा अन्य व्यवहार करू न र कोणा व्यक्तीस सदर भग्यामाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक व भग्गहस्तांतर प्रतिनिधी युनिवर्हसर कंपिटल सिक्युरिटीज प्रा.लि., २४७ पार्क, सी-१०१, १ला मजला, एल.की.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर:८१०८१२६७६७ वेथे सदर सुचना प्रकानन तारखेपसून १५ दिवसांत कळ्याचे, तद्नंतर दावा विचारत घेतला जाणार नाही आणि कम्मीकहृत कुम्म माराध्माणस्त्र वितरीत केले जाहेत. ठिकाण: मुंबई दिनांक: १३.०२.२०२५

प्रमोद केशव नाईक व शभा प्रमोद नाईक

विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेड सीआयएन : L24110MH1972PLC015857

नोंटणीकत कार्यालय : १०२. अंधेरी इंडस्टियल इस्टेट. ऑफ. वीरा देसाई रोड. अंधेरी पश्चिम, मंबई - ४०० ०५३ कॉपॅरिट कार्यालय : बी ६०३ – अ, कॅलेडोनिया, साहार रोड,ऑफ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (ईस्ट), मुंबई – ४०००६९ दूर. क्र. ०२२-६६१३९९९ फॅक्स क्र. ०२२ - ६६१३९९७७/७५ ई-मेल : info@vipulorganics.com वेबसाइट : www.vipulorganics.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि संपलेल्या नऊ महिन्यांकरिता प्रकृपेत आणि प्रकृषित अलेखाएग्रीथित विनिय अहवालाचा जिल्हर्ष

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, माझे अशील श्री. राजेंद्र बी. पटेल यांन

फ्लॅट क्र. बी९०२, श्री हरी निवास कोहौसोलि.

एस.एन. रोड, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७

तसेच शेअर्स क्र.१३६ ते १४० चे पुर्णपणे भरण

केलेले रोअर्ससह त्यांची आई श्रीमती आनंदीबेन

बी. पटेल यांचे ९.१.२०२० रोजी निधन झाले

यांचे ५०% वैयक्तिक हस्तांतरणासाठी अर्ज केल

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर वारसाहब

विक्री, तारण किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा

अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील

वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे

ए/४, सत्कारकर को हौसोलि., ५वा रस्ता, खार

बीटी लिगत

द्वारा गणेश इलेक्ट्रॉनिक्स

(प.), मुंबई-४०००५२

अनु.	तपशिल	एकमेव						
जनु. क्रा.	CHIECO	तिमाही अखेर		संपलेले	तिमाही अखेर		संपलेले	
,		38.87.7078	31.17.7073	नऊ महिने ३१.१२.२०२४	32.22.2028	31.17.7073	नऊ महिने ३१.१२.२०२	
		अलेखापरिक्षित		अलेखापरिक्षित			अलेखापरिक्षि	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४१५३.६८	३,७६१.००	११,९१६.७५	४१५३.६८	३,७६०.९९	११९१६.७	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	१८२.९४	१३०.४९	५१८.००	१८२.७९	१३०.२५	५१७.०	
ş	करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	१८२.९४	१३०.४९	486.00	१८२.७९	१३०.२५	પ १७. ૦	
Х	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	१४५.०९	७९.९१	३६५.२८	१४४.९५	७९.६७	३६४.३	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता							
	समाविष्ट नफा / तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१४४.९१	७८.६९	३६४.६६	१४४.७७	७८.४५	३६३.७	
Ę	समभाग भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१३३१.१९	१२९१.१९	१३३१.१९	१३३१.१९	१,२९१.१९	१,३३१.१	
e	राखीव (मागील लेखावर्षांच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार							
	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)							
6	उत्पन्न प्रतिभाग (१०/- प्रत्येकी)							
	(अ) सौमिकृत	१.११	0.52	२.७९	१.११	०.६२	ی.۶	
	(ब) पायाभूत	१.११	0.52	२.७९	१.११	0.52	ર.હ	

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी वरील अहवाल अलेखापरिश्वत आर्थिक परिणांमाचे लेखापरिश्वण समितीद्वारे पुनराक्लोकन केले गेले आणि संचालक मंडळाने १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी त्याचे "मर्यादित पुनरावलोकन" केले आहे.

IndAS-108- ऑपरेटिंग सेगमेंटमध्ये परिभाषित केल्यानुसार "व्यवस्थापन दृष्टिकोना" वर आधारीत, कंपनी एकाच विभागात काम करते जसे की डायस्टफ, ऑरगेंनिक पिगर्मेंट्स आणि ऑरगॅनिक इंटरमीडिएट्स, त्यामुळे विभागनिहाय माहितीचे प्रकटीकरण लागू होणार नाही.

कंपनीने प्रमोटर ग्रुपला प्राधान्यक्रमानुसार १०१/- (एक्से एक रुपये) च्या प्रीमियमसह प्रत्येकी १०/- रुपयांच्या समतुल्य संख्येच्या इक्विटी शेअर्समध्ये रुपांतरित होणारे ५,००,००० वॉरेंट जारी केले आणि वाटप केले. १४ ऑक्टोवर २०२४ रोजी १,५०,००० वॉरटचे रुपांतर केल्यावर कंपनीने कंपनीच्या प्रमोटर ग्रुपला प्रत्येकी १०/- रुपयांचे १.५०.००० डक्विटी शेअर्स वाटप केले.

कंपनीचे अधिकृत शेअर भांडवल सध्याच्या १५,००,००,०००/– (पंधरा कोटी रुपये) वरुन वाढवून १,५०,००,००० (एक कोटी पत्रास लाख) इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले आहे जे प्रत्येकी १०/- (दहा रुपये) च्या रु. २७ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आणि ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्य सदस्यांनी मान्य करुन २०,००,००,०००/- (रु. वीस कोटी फलत) प्रत्येकी १०/- (रु. दहा फक्त) मूल्याच्या २,००,००,००० (दोन कोटी) इक्विटी शेअर्समध्ये विभागले. सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाची पुष्टी करण्यासाठी आवश्यक वाटेल तेथे मागील कालावधीच्या आकडवांची पुर्नरचना / पुन : गटीकरण करण्यात आले आहे आर्थिक परिणामांचे सर्व आकडे ईपीएस वगळता जवळच्या लाख रुपयांपर्यंत पूर्ण केले गेले आहेत.

回接資

विपूल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरित मिहिर वि. शाह डीआयएन : ०५१२६१२५

(रू.लाखात)

द्रिओ मर्कंटाईल ॲण्ड ट्रेडिंग लि. Trio

सीआयएन: एल५५९०९एमएच२००२पीएलसी५३६९७५ ६५३/बी, मंगल आरंभ, मॅक डॉनल्डस्जवळ, कोरा केंद्र, एस.व्ही. रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ दूरध्वनी:२८३३५९९९/२८३३५९९८, ई-मेल:triomtl@gmail.com, वेबसाइट:www.triomercantile.com

३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेले वर्ष
तपशील	३५.५२.२४ अलेखापरिक्षित	३५.५२.२४ अलेखापरिक्षित	३५.०३.२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६९.६०७	44६.८०७	२४६.७२०
कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	(२५.७३२)	(९.५७५)	(२५.९३९)
करपूर्व कालावधीकरिता निष्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	(२५.७३२)	(९.५७५)	(२२.००९)
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेप साधारण वावनंतर)	(२५.७३२)	(९.५७५)	(२२.००९)
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर)	_	_	-
समभाग भांड्यल	434८.03२	434८.७३२	434८.७३२
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्पाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	-	-
राखीव (पुनर्मुल्यांफित राखीव वगळून) मागील वर्पाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	_	_	५०३८.९०६
उत्पन्न प्रतिभाग (रु.५० प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यवलनाकरिता)			
५. मूळ	(0.032)	(0.048)	(0.03२)
२. सौमिकृत	(0.032)	(0.048)	(0.03२)

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना pपनीच्या www.triomercantile.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईट

टिओ मर्कंटाईल ॲण्ड टेडिंग लि.करित (दीपक मेहता)

ठिकाण : मुंबई दिनांक : ५३.०२.२०२५

डीआयएन:०००४६६९६ अरनॉल्ड होर्ल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३

नोंदणीकृत कार्यालय: बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. वृर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

l				(रु.लाखात	, ईपीएस व्यतिरिक्त)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही
क्र.		३५.५२.२०२४	३०.०९.२०२४	३१.५२.२०२३	३५.५२.२०२४
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न"	३९२५.३५७	49६५.३०५	4498.296	44888.40८
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	300.858	३७७.०२२	७६.२३९	4३६५.५४७
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	300.858	३७७.०२२	७६.२३९	4३६५.५४७
٧.	/ / // '				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	288.388	२९४.०७७	७६.२३९	40६२.00७
ч.					
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	288.388	२९४.०७७	७६.२३९	40६२.00७
ξ.	समभाग भांडवल	2300.400	२३७७.५००	3000.400	२३७७.५००
O.					
	लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे**				
۷.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५०/- प्रत्येकी)				
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	५. मूळ २. सौमिकृत	4.23८	4.230	0.243	8.840

'ऑपरेशनमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा समावेश नाही

"३५ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.३५५५.७४३ लाख होते.

दिनांक: १३.०२.२०२५

ठिकाण : मुंबई

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्याचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्याचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ५२ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेप्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांन मर्यादित पनर्विलोकन केले आहे.



अस्नॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरिता सही/ मुरारी मल्लावत पर्णवेळ संचालक डीआयएम:०८८०९८४०

नमुना क्र. १६

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमतेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमना (दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करावयाचे)

(उप-विधी क्र. ३५ अन्वये) सूचना

श्रीमती इस्थर चांथिनी रामानाथन व श्री. रामानाथन सुंक्रेसन ऊर्फ एस. रामानाथन हे आयव्होरी टॉवर्स को[.] ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सेक्टर-३, भक्ती पार्क, बिग सिनेमाजवळ, वडाळा (पर्व), मंबई-४०००३७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारत ए विंगमधील बोलीवियान आल्पर भील फलॅट क्र.१००५ चे धारक आहेत, यांचे अनुक्रमे २७ जुलै, २०१४ व १९ जानेवारी, २०२२ रोजी भ्रेणतेही वारसदार न नेमता निधन <u>झा</u>ले.

सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिच्दीपासून **१५ विवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ , आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागद्पत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयः भामराच्या श्रेअर्म व हितमंबंधाच्या हम्तांतरणाम काही टावे/आक्षेप मोमायरीने पाप्त केले तर मोमायरीच्य . उपविधीतील तस्तुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार, भाक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.११.०० ते सायं.५.०० दरम्यान उपलब्धे आहेत. च्या वतीने व करित

विनांक: १३.०२.२०२५

वी आयव्होरी टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि (मा. सचिव)

RBLBANK

आरबीएल बॅक लि.

नोंदणीकृत कार्यालय: १ली लेन, शाहुपुरी, कोल्हापूर-४१६००१. राष्ट्रीय कार्यचलन केंद्र: ९वा मजला, ठेक्नीप्लेक्स-१, वीर सावरक फ्लायओव्हर, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२.

सुवर्ण लिलाव व निमंत्रण सूचना

खाली नमुद कर्जदार यांना सूचना वितरीत करण्यात येत आहे की, त्यांनी आस्बीएल बँक लि. यांच्याकड्-त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या सुवर्ण दागिनेसमोर (सुविधे) बाबत त्यांची थकबाकी रक्कम जमा करावी. परंतु कर्जदार सदर सुविधेअंतर्गत विहित वेळेत परतफेड करण्यात कसूरवार ठरले आहेत, म्हणून आम्ही दिनांक २१.०२.२०२५ रोजी सदर सुवर्ण दागिन्यांचा लिलाव संचालित करीत आहोत.

सदर लिलावातून जर अधिक रक्कम ग्राग झाली तर ती संबंधित कर्जदारास परत दिली जाईल आणि लिलावान रक्रम राहिल असेल तर उर्बीत रक्षम बोग्य कायरेसीर प्रक्रियेनुसार कर्जंद्राराकडून बसूल केली जाईल. आस्वीएल बँक यांना पुढील सूचना न देता लिलावातून खालील खाते वगळण्याचे अधिकार आहेत. पुढे कोणतीही सूचना न देता लिलाव तारीख बदलण्याचे अधिकार आस्वीएल बँक लि.कडे आहेत.

Sr. No.	Account Number	Borrower's Name	Details of Go Ornament (in		
1.	809007883469	MILIND SHIVAJI BHOSLE	TOTAL_GROSS_WT	9.8	
			TOTAL_IMPURITY	0.4	
			TOTAL_STONE_WT	0	
			TOTAL_NET_WT	9.4	
अपॅनलाईन लिलान दिनांक २० ०२ २०२६ गोनी र २ ०० ते र ४ ०० भागते राज्यान https://enold auctiontiner net					

वर संचालित होतील इच्छुक बोलिदारांनी कृपया मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टायगर) यांना ६३५१८९६६४०

७९८४१२९८५३ वर संपर्क करावा. सविस्तर नियम व अटीकरिता ऑक्शन पोर्टलला भेट द्या.

प्राधिकृत अधिकारी आरबीएल बँक लि. विनांकः १४.०२.२०२५



आर्ट होसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (पूर्वीची आर्ट ऑफोडेंबल होसिंग फायनान्म (इंडिया) लिमिटेड) नेंद्र कार्यो.: १०७, १ला मजला, बेस्ट स्क्वय टॉबर, नेनाजी सुभाप प्लेस, पितमपु शाखा कार्यालय: ४९, उद्योग विहार फेज ४, गुरुग्राम, हरियाणा-१२२०

परिशिष्ट-४ (नियम-८(१))

ताबा सूचना

या अर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड लफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड (सीआयएन युद्ध९९९डीएल२०१३पीएलची२५५४३२) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनकोसीन्य) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहबाचिता कलम १३(१२) अन्यये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्ज खाते क्रमांक एलएनकेएलएमओ१४१८-१९००६६२४ करिता त्यांनी ०९.१२.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सुचनेनुसार कर्जवर फिरोड़ा दाऊद लोखंड व यासमीन फिरोड़ा लोखंड याना सदर सूचना प्राप्त ताखंडापून ते दिवसाच्या अर्घ दिवांक ०९.१२.२०२४ रोजी देव राक्षम ठ.१२,१७,५२५/ - (ठपये बारा लाख सतरा हजार पाचशे पंचवीस फक्त) तमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नम्द केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले अस्न कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे स्चि करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचित सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्यये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअतर्गत खाली नमूद केलेल्या मालमते ताबा ११.०२.२०२५ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार क ये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी आ**र्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटे**ड यांच्याकडे दिनांक ०९.१२.२०२४ रोजी देय रक्कम रु.१२,१७,५२५/- (रुपये बारा लाख सतरा हजार पाचशे पंचवीस फक्त

कर्जदारांचे लक्ष बेथण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध बेळेसंदर्भात कायद्याच n लम १३ चे उपकलम (८) ची तस्तूद आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.५०८, ५वा मजला, इमारत क्र.जे६, एक्झर्बिया वांगणी पीएच-३ म्हणून ज्ञात प्रकल्प, गाव खड्याचापाडा मर्व्हे क्र.२४/१, २४/३, २४/४, २४/११, २४/१२, २४/१३, २५/३/बी, तालुका कर्जत, रायगड, महाराष्ट्र येथील

जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा खालीलप्रमाणेः पुर्वेसः अधिकार दस्तावेजानुसारः पश्चिमेसः अधिकार दस्तावेजानुसारः उत्तरेसः अधिकार दस्तावेजानुसारः दक्षिणेसः अधिकार दस्तावेजानुसार.

ठिकाण: रायगड (महाराष्ट्र)

प्राधिकृत अधिक आर्ट हौसिंग फायनान्य (इंडिया) लिमिटेड दिनांक : ११.०२.२०२५

KORES (INDIA) LIMITED

Where Value is Tradition CIN: U21198MH1936PLC002494

Registered Office: 301/302, Ashford Chambers Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai, 400016 Tel. No.:022 69696800; Fax: 022 24476999 Email ID: secretarial@kores-india.com; Website: http://kores.in

Contact Person: Mr. Sanjay Rane - Company Secretary NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) read with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules') (including any statutory guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide General Circula Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 3/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 09/2023 dated September 25, 2023 and issued by the MCA (collectively the 'MCA Circulars') and Secretarial Standard on General Meetings issued by The Institute o Company Secretaries of India ('SS-2'), as amended, and any other applicable law rules and regulations (including any statutory modifications or reenactment(s) thereo for the time being in force), the Company seeks approval of the Members for the Specia es by way of a special resolution(s), asset out in the postal ballot notice dated January 16, 2025 along with the explanatory statement ("the Notice") by way of electronic means (i.e.remote e-voting) only.

Sr.No. Description of Resolutions

1 To approval for alteration in acceptance of fixed deposits; To approval for addition of an object clause of the memorandum of association

of the Company

Members are hereby informed that In accordance with the Act and MCA Circulars. The Company has completed the

dispatch of Notice through Courier (for physical shareholders) or email (For demat shareholders) on Thursday, February 13, 2025, only those members whose names are appearing in the Register of members / List of beneficial owners as on the cut-off date i.e. February 10, 2025.

This Notice is available on the website of the Company at http://kores.in 3. The cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to avail

remote e-voting facility is Monday, February 10, 2025. Only those members whose names are appearing in the Register of members / List of beneficial owners as or the cut-off date shall be eligible to cast their votes by remote e-voting only.

Kindly note that the postal ballot form and prepaid business reply envelope have not been sent to the members. Hence, the members are required to communicate their assent or dissent only through the remote e-voting system. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility to the members.

The members of the Company holding shares either in physical form or i dematerialized form, as on the cut-off date (record date) i.e. February 10, 2025 cast their vote electronically only. The shareholders should log on to the e-voting te www.evotingindia.com Or if shareholders are registered for CDSL's EASI EASIEST e-services, you can log in at https://www.cdslindia.com. The detailed procedure / instructions on the process of remote e-voting are specified in the Postal Ballot Notice.

The remote e-voting facility will be available during the following period

. ,				
Commencement of E- voting	Saturday, February 15, 2025 at 9:00 a.m. (IST)			
Conclusion of E- Voting	Sunday, March 16, 2025 at 5:00 p.m. (IST)			
Cut-off date for eligibility to e-voting	Monday, February 10, 2025			
The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and				

the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by a member, no change will be allowed subsequently. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. The Company has appointed Mr. Roy Jacob Panthappallil, Practicing Company

Secretary (FCS 9017 & CP No. 8220) to act as the Scrutinizer, to scrutinize the

entire e-voting process in a fair and transparent manner. The Scrutinizer's decision on the validity of votes cast will be final. The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website http://kores.in; immediately after the result is declared by the

Chairman or any other person authorized by him. 10. If you have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatla Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send

an email to helpdesk, evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 21 09911

By order of the Board For Kores (India) Limited

Date: February 13, 2025

Sanjay Rane Company Secretary and Head-Legal Membership No. A- 12084 **n SBI भारतीय स्टेट बैंक** शहकर्ज केंद्र, बेलापूर सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, टॉबर क्र.४, ५वा मजल बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकार आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२ अन्वये असलेल्या अधिकारा अंतर्गत त्यांनी १२.०६.२०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सचनेनुसार कर्जद श्री. सचिन नारायण हिंगे व श्रीमती अर्चना सचिन हिंगे, कर्ज खाते क्र.: ४०५२९७९५१२४ / ४०५२९७८६४०४ यांना सदर सूचना प्राप्त ताखेपासून ६० दिवसाच्या आत दिनांक १९.०६.२०४४ रोजी देय रक्का रू.२३,७८,९९७/ – (रूपये तेवीस लाख अठ्ठाहतर हजार नऊशे सत्याण्णव फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार व जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदा कजारा च जानिनदार चाना चर निर्देष करिया एकमा नरण्यास अस्तम् वरास असून करादार जानिनदार ब सर्वसामान जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सरद कायद्याच्या कर्तम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत श्री. सचिन नारायण हिंगे व श्रीमती अर्चना सचिन हिंगे यांच्या मालकीचे खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार व जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी स्टेट **बँक** ऑप इंडियाकडे रू.२३,७८,९९७/- अधिक त्यावरील व्याज, शुल्क व अधिभार जमा करावे.

गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

ालॅट क्र.ए-१०, ३/१, ३रा मजला, सप्तश्रृंगी कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, सेक्टर क्र.१५, नवी मुंबई

गाव ऐरोळी, तालुका व जिल्हा ठाणे–४००७०८. प्राधिकत अधिकार्र विनांक: १२.०२.२०२५

नमुना क्र.१६

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना (दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित करावयाचे)

सूचना श्रीमती इस्थर चांथिनी रामानाथन व श्री. रामानाथन सुंक्रेसन ऊर्फ एस. रामानाथन हे आयव्होरी टॉवर्स को

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिच्दीपासून **१५ विवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत मासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सचना प्रसिध्दीच्य

विनांक: १३.०२.२०२५

COURT ROOM NO. 66

S.C SUIT NO 734. OF 2023 (O V, R.20(I-A) OF CPC FOR PAPER PUBLICATION)

Plaint: lodged on: 17.10.2022 Plaint admitted on: 14.03.2023 Rule 51 SUMMONS TO Answer plaint under Section 27, O.V., rr. 1, 5, 7, and 8 and O.VIII, Rule 9 of the Code of Civil Procedure

Mr. Sakhwatali Abdul Gaffar Ansari. Since deceased through his legal heir Mrs. Zarina Bano w/o Sakhwatali Ansari Age 62 yrs Occupation: Housewife 2. Mr. Sarfaraz Ahmed s/o Sakhwatali Ansari

ठिकाण: मंबई

Aged 40 yrs Occupation Business Ms.Shakira Naaz D/o Sakhwatali Ansari Occupation: Housewife 4. Mohd Shahnawaz s/o Sakhwatali Ansari

Aged 33 years Occupation Housewife Sr. No. 1 to 5 is Residing at Ahmed Nagar, Chitranjandas Road Gohalpur Road, Jabalpur Road M.P. Mohd Shahbaz s/o Sakhwatali Ansari Age Years, Occupation: Business Residing at 8/10/12, Ashraf Manzil, R.No. 328, 3rd Floor, Bad loo rangari

Adult, Occupation Business partner of MRK reality, a partnership firm having their Address at 3/2, Muncipal Chawl 71, Morland Road, Mumbai – 400008. To issue Write of summons for Paper Publication on Defendant No 2

to abovenamed:-Mr. Khan Abdul Karimanar Adult. Occupation Business partner of MRK reality, a partnership

...Shri U.L.Deshmukh allowed) whereas the above named Plaintiff have filed a plaint in this Hon'ble Court against you the above named Defendants whereof the following is a concise statement viz:

being owner of the suit suit premises i.e. Shop No. 5, Ground Floor, Ajmal Heights 2/4, Ghelabhai Street, Madanpura, Mumbai 400008 is entitled to the peaceful and vacant possession of the

Madanpura, Mumbai – 400008 to the Plaintiff. (c) That pending the hearing and final disposal of the suit, the court receiver, High Court, Bombay or some other fit and proper person be appointed as Receiver of the said shop premises situated in the premises bearing Shop No.5, Ground Floor, Ajmal Heights 2/4, Ghelabhai Street, Madanpura, Mumbai – 400008 with all powers under Order 40 Rule 2 of CPC, 1908 including the power to permit the plaintiff to use and occupy the said premises being Shop No.5, Ground Floor, Ajmal

may deem fit. d) pending the hearing and final disposal of this suit, the Defendant No.1 by himself, his Family members, agents, and servants be restrained by an order and injunction of this Honourable court from transferring and /or disposing of the premises being Shop No.5, Ground Floor, Ajmal Heights 2/4, Ghelabhai Street, Madanpura, Mumbai – 400008 and or including

e) This Hon'ble Court be pleased to grant ad-interim and interim relief in terms of prayer clause (c) & (d) hereinabove;

professional costs.; (d) To pass such other and further order and to grant such other and further reliefs as this Hon'ble court may deem fit and proper in the interest

of Justice. You are hereby required to appear in this Hon'ble Court within 30 days from the date of publish of summons, in person or by an Advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named Plaintiff, and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witness and you are hereby required to take notice that in default of your appearance the suit will be heard and determined in your absence, and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiffs' case or upon which you intend to rely in support or your

Dates this 22 day of 2025

For Registrar City Civli Court Bombay M.S.Kadu

(Mobile-9821464675) You are hereby informed that the Free Legal Service from the State Legal Service Authority, High Court Legal Services Committee District Legal Services

Advocate for Plaintiff

Sessions Court, Gr. Bombay

(नियम ८ (१)) **तावा सूचना** (स्थावर माल

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

(उप-विधी क्र. ३५ अन्वये)

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सेक्टर-३, भक्ती पार्क, बिग सिनेमाजवळ, वडाळा (पुर्व), मुंबई-४०००३७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारत ए किंगमधील बोलीवियान आल्पर धील फ्लॅट क्र.१००४ चे धारक आहेत, यांचे अनुक्रमे २७ जुलै, २०१४ व १९ जानेवारी, २०२२ रोजी म्रोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

गरखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.**११.०० ते सायं.५.००** दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता वी आयव्होरी टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI

Plaintiff

Age 34 yrs Occupation Business 5. Samitaz s/o Sakhwatali Ansari

Street, Madanpura, Mumbai - 400008. Mobile No 9892660721

1. Haiderali Ansari An Adult, Occupation Business having at Shop No.5, Ground Floor, Jamal Heights, 2/4, Ghelabhai Street Madanpura, Mumbai - 400008 Mr. Khan Abdul Karimanan

Defendants

firm Having their address at 3/2, Muncipal Chawl 71, Morland Road, Mumbai 400008. As per order dated 20/12/2024 & 24/12/2024 in Court Room no 66.... by

The plaintiff therefore prays (a) That this Honorable Court be pleased to declare that Plaintiff

(b) Defendant No.1 be ordered and directed to by a mandatory order of this Hon'ble Court to hand over quiet peaceful and vacant possession of the Shop No.5, Ground Floor, Ajmal Heights 2/4, Ghelabhai Street,

Heights 2/4, Ghelabhai Street, Madanpura, Mumbai – 400008 as agent of the Court Receiver on such terms and conditions as this Hon'ble Court

any third party therein and /or dealing with the same;

(c) The Defendants be ordered to pay the cost of the suit and

case and in particular for the Plaintiff the following documents. Given under my hand and the seal of this Hon'ble Court

Sealer This 22 Jan 2025

Advocates for the Plaintiff, Issak Manzil, 1st Floor, Room No. 13, 297, S.V.P. Road, Mumbai - 400 009

Committee Taluka Legal Services Committee as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal Services, you may contact any of the above Legal Service Authority

Note: Next date in this suit is 10/3/2025 Please check the status and next/further date of this Suit on the official website of the City Civil &

Versus